



जा.क्र./कर्ज विभाग/2026-27/ 52

दिनांक : 21/07/2026

परिपत्रक

प्रति,

मा. विभागप्रमुख / शाखा व्यवस्थापक
सर्व विभाग / सर्व शाखा.

महोदय / महोदया,


विषय :- कर्जाचे व्याजदरातील बदलाबाबत.

वरील विषयास अनुसरून आपल्या बँकेच्या विविध कर्जाच्या व्याजदरात बदल केले आहेत.

मा. संचालक मंडळांच्या दि.25/06/2026 रोजीच्या सभेपूढे हा विषय ठेवला होता. मा. संचालक मंडळ सभेतील ठराव क्र.33 (10) नुसार सोबत दिलेल्या चार्टप्रमाणे व्याजदर बदल करण्यास मान्यता दिलेली आहे.

व्याजदरातील बदल हे दि.01/08/2026 पासून लागू राहतील. व्याजदरात झालेल्या बदलांची सर्व शाखांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.


सहा. सरव्यवस्थापक
कर्ज विभाग



सोलापूर जनता सहकारी बँक लि., सोलापूर			
"शिवस्मारक", गोल्डफिच पेठ, सोलापूर-413007			
कर्जाचे व्याजदर दि.01/08/2026 पासून लागू राहतील			
अ.क्र.		कर्जाचा प्रकार	व्याजदर
A		किरकोळ स्वरुपाची कर्जे (RETAIL LOANS)	
1	अ	गृह कर्ज : (घर खरेदी / घर बांधकाम / प्लॉट खरेदी) रु.70.00 लाखपर्यंत	
		CIBIL (750 & above)	7.90
		CIBIL (700-749)	8.00
		CIBIL (650-699)	8.15
	ब	गृह कर्ज : (घर खरेदी / घर बांधकाम / प्लॉट खरेदी) रु.70.00 लाख ते 150.00 लाख पर्यंत	
		CIBIL (750 & above)	8.00
		CIBIL (700-749)	8.10
		CIBIL (650-699)	8.25
	क	गृह कर्ज : (घर खरेदी / घर बांधकाम / प्लॉट खरेदी) रु.150.00 लाख ते 200.00 लाख पर्यंत	
		CIBIL (above 650)	9.00
	ख	प्लॉट खरेदी कर्ज (गृहकर्ज अंतर्गत) रु.70.00 लाखपर्यंत	
		CIBIL (751 & above)	9.50
		CIBIL (650-750)	10.00
	ग	हाऊसिंग टॉप अप	10.00
2		घर दुरुस्ती / नुतनीकरण (गहाणखत आवश्यक) विना गहाणखत घर दुरुस्ती करिता कर्ज मागणी असल्यास रु.5.00 लाख पर्यंत मर्यादा राहिल.	
		CIBIL (650 & above)	10.00
3		शैक्षणिक कर्ज - इतर	
		CIBIL (650 & above) मुलगी	9.50
		CIBIL (650 & above) मुलगा	10.00
4	।	नवीन वाहन खरेदी	
	अ	सर्व दुचाकी वाहने (नियमित व इलेक्ट्रिक वाहन RTO रजिस्ट्रेशन असलेली)	
		CIBIL (650 & above)	10.00




अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याजदर
6	विना तारण मुदत कर्ज (सर्वासाठी वैयक्तिक)	
	CIBIL (650 & above)	15.00
7	पगार तारण - मुदत कर्ज (कायम कर्मचारी) / आयुर्विमा प्रतिनिधी (LIC Agent) सो.ज.स. जीवनसाथी 2026	
अ	पगारातून / कमिशन मधून हप्ता कपात देत असल्यास	
	CIBIL (800 & above)	10.95
	CIBIL (700-799)	11.25
	CIBIL (600-699)	13.00
ब	पगार / कमिशन शाखेत जमा होत असल्यास	
	CIBIL (800 & above)	10.95
	CIBIL (700-799)	11.25
	CIBIL (600-699)	13.00
क	इतर-ECS MANDATE	
	CIBIL (650 & above)	14.00
ख	एच ओ कडून विशेष कर्ज योजना मंजूर	मंजूर योजनेनुसार
8	उपभोग्य वस्तूखरेदी	
	CIBIL (650 & above)	13.00
9	बचत गट/JLG	
	CIBIL (650 & above)	18.00
10	सोजस मायक्रो फायनान्स 2026	
	रु.0.10 लाख ते रु.2.00 लाख पर्यंत	18.00



अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याजदर
ब	ई-दुचाकी वाहन कर्ज	
	CIBIL (650 & above)	9.50
क	सर्व प्रकारची चारचाकी वाहने (व्यक्तिगत वापरासाठी)	
	CIBIL (750 & above)	8.80
	CIBIL (700 & Below 750)	9.50
	CIBIL (650-699)	10.00
ख	ई-चारचाकी वाहन कर्ज	
	CIBIL (750 & above)	8.70
	CIBIL (700-749)	9.40
	CIBIL (650-699)	9.90
ग	वाणिज्य वापरासाठी (Commercial Vehicle)	
	CIBIL (750 & above)	11.00
	CIBIL (700-749)	12.00
	CIBIL (Below 699)	13.00
II	जुनी चारचाकी वाहने खरेदी (व्यक्तिगत वापरासाठी)	
	CIBIL (650 & above)	12.00
5	हरित उर्जा (सोलार)	
अ	घरगुती वापर रु.2.50 लाख पर्यंत (Under Consumer Durable Scheme)	
	CIBIL (650 & above)	10.00
	CIBIL (Below 650)	11.00
ब	घरगुती वापर रु.2.50 लाखा वरील व रु.10.00 लाख पर्यंत	
	CIBIL (650 & above)	10.00
क	व्यावसायिक वापर	
	CIBIL (650 & above)	10.00



B	उद्योग / व्यवसाय / अन्य व्यापारी कर्जे (INDUSTRIAL / BUSINESS / OTHER COMMERCIAL LOANS)	
अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याजदर
1	व्यवसाय उद्योगसाठी CC / मुदत कर्ज मंजूर कर्ज मर्यादा आधारित	
	अ व्यवसाय कर्ज (माल स्टॉक व व्यापारी येणी तारण - क्लीन कर्ज नाही)	
	रु.5.00 लाखापर्यंत - CIBIL (650 & above)	12.50
	रु.5.00 लाखावरील - CIBIL (650 & above)	12.00
	ब व्यवसाय कर्ज (माल स्टॉक व व्यापारी येणी अधिक इतर तारण असल्यास (स्थावर, मशीनरी, LIC पॉलिसी, ठेवी)	
	रु.5.00 लाखापर्यंत - CIBIL (650 & above)	12.00
	रु.5.00 लाखावरील - CIBIL (650 & above)	11.50
	क सीसीओएस	
	रु.5.00 लाखापर्यंत - CIBIL (650 & above)	11.50
	रु.5.00 लाखावरील - CIBIL (650 & above)	11.50
	ख जीवन रेखा (मेडिकल व्यवसाय)	
	रु.5.00 लाखापर्यंत (माल स्टॉक व व्यापारी येणी तारण - क्लीन कर्ज नाही)	
	CIBIL (650 & above)	12.00
	रु.5.00 लाखाच्या पुढे रु.100 लाखापर्यंत (माल स्टॉक व व्यापारी येणी अधिक इतर तारण असल्यास (स्थावर, मशीनरी, LIC पॉलिसी, ठेवी)	
	CIBIL (650 & above)	11.00
	ग उद्योग वर्धिनी	
	रु.10.00 लाखाच्या पुढे रु.200.00 लाख पर्यंत	
	CIBIL (650 & above)	11.00
2	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (LAP) / स्थावर मॉर्गेज लोन, सीसी अगेन्स्ट प्रॉपर्टी (100% बिनशेती स्थावर तारण आवश्यक)	
	CIBIL (650 & above)	11.50
3	बिल्डर्स / डेव्हलपर्स मुदत कर्ज (CRE कर्ज)	
	CIBIL (650 & above)	12.00



अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याजदर
4	रेंट डिस्काउंट मुदत कर्ज	
	CIBIL (650 & above)	11.00
5	प्रोफेशनल वर्गासाठी - मुदत कर्ज	
	रु.200.00 लाखापर्यंत (तारणी)	
	CIBIL (650 & above)	11.00
6	वेअरहाऊस रिसीट तारण कर्ज (प्लेज)	
	CIBIL (650 & above)	12.00
7	चेक पर्चेस (फक्त सरकारी / निम सरकारी चेकसाठी) व बिल डिस्काउंट	15.00
8	EOD (केवळ सीसी खात्यास)	मुळ व्याजदरापेक्षा 3% जास्त

C	उर्वरित अन्य कर्जे (ALL OTHER LOANS)	
अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याजदर
1	ठेव तारण - मुदत कर्ज व FDCC	ठेवीच्या मुळ व्याजदरापेक्षा 2% जास्त
2	i सोने जिन्नस तारण	9.50
	ii सोने तारण कर्ज शेतकरी योजना	9.25
	iii सोने जिन्नस तारण ओव्हर ड्राफ्ट कर्ज (फक्त व्यवसायिकांना)	10.00
3	NSC / LIC इ.तारण मुदत कर्ज / CC	9.00

